



**नागपुर जिल्हयात काबविष्यात येणाऱ्या एकातिमिक  
बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या  
पोषण आहार व आक्रोश्य शिक्षण या सेवाचे  
समाजशास्त्रीय अध्ययन**

**डॉ. अलका कामळाऊ कोटमकर  
(सौ. अलका अशोक करोदे)  
संशोधनकर्ती, श्री निकेतन कला वाणिज्य  
महाविद्यालय, नागपूर.**



### साकांश-

आजची मुळे उद्याचे नागरिक आहेत. म्हणून आज जवळ बालकांना योव्या शिक्षण दिले, त्यांना प्रेरित केले, तर भावताचे क्रमर्थ व क्रंपऱ्ठ नागरिक बढून शकतात. आज बालकांच्या विकासाक्षाठी शास्त्रकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विविध प्रकाशच्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी छावी याकडे ही लक्ष दिल्या जात आहे.

बालविकासाला अगुकूल असे वातावरण निर्माण करण्याक्षाठी खेड्यांच्या पातळीवर महत्त्वाचे बदल करावे असा एकातिमिक बालविकास सेवेचा द्वाकाढा आहे. हे बदल घडविष्याचे संस्थात्मक साध्या आंगणवाडी आहे. आंगणवाडीमुळे उपलब्ध असलेल्या आक्रोश्य सेवेचा मुलांना लाभ मिळू शकतो. तसेच वेगवेगळ्या सरकारी, बिगदक्षककारी व सामाजिक साधनसंसंगतीचा वापर करून त्यांना मानसिक चालनाही दिली जाते. यातून स्थानिक पातळीवर अनायेद्वित बदल झालेले आढळतात. तसेच नागपुर जिल्हयात काबविष्यात येणाऱ्या एकातिमिक बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार व आक्रोश्य शिक्षण या सेवाचे सेवेविषयी संशोधनकर्त्यांला काय वाटते हे शोधांयाचा प्रयत्न या संशोधनाद्वारे केला आहे.

### प्रक्तावना

“देशाच्या विकास कार्यक्रमांच्या विषय पत्रिकेवर बालविकास हा अव्यक्तम असलेला विषय आहे. बालक जीवन हे निकास जीवन आहे. म्हणूनच नव्हे तर ती देशाची सर्वोत्तम मालमत्ता आहे. ती देशाच्या अविष्यकालीन विकासाची गंगोत्री आहे.” अशा अर्थपूर्ण विधानांनी देशाच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेने (2002 ते 2006) या देशात जनमणाकी अर्भके भावत भाव्यविधाता असल्याचे नमूद करून ठेवलेली आहे. अशा ठामपणे केलेल्या निष्कर्षाच्या पाश्वर्भूमीवर एखाद्याला असा प्रश्न विचारावाक्षा वाटेल की, भावताचे भवितव्य उज्वल करण्याक्षाठी देशातील सरकारी कोणत्या योजनेवर गुंतवणूक करावी? या प्रश्नाचे उत्तर वर उद्घृत केलेली सत्य विधाने आहेत. ज्या गुंतवणूकीमध्यून भक्षण लाभ पद्धती पडावा अशी

अपेक्षा आहे. तर मग प्रत्येक भावतीय मुलाच्या विकासाची ढूष्टी ठेवून जोपासना करणे जकडीचे ठक्करे. प्रथिने, ऊर्जा, निःसत्त्व पोषण (PCM) किंवा कुपोषण या पद्धतीने बालकाचे वय आणि वजन याबाबत प्रमाणशिक्ता चाचणी केली जात असते. बालकाची वाढविषयक चाचणी कवर्ण्याची ही उत्तम पद्धती आहे. गेल्या तीन दशकात केलेल्या पाहणीवळी दिखून येत आहे की, भावतातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण घटत चाललेले आहे. निःसत्त्व पोषण होणाऱ्या बालकांच्या संख्येचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला असता बालकांना निःसत्त्व पोषणाची बाधा होण्याचे प्रमाणही घटले आहे. परंतु अत्यल्प आणि अल्प प्रमाणातील निःसत्त्व पोषणाच्या अभावी तो कुपोषण संसर्गाला झहज बळी पडू शकतात. अशा अनावेश्याच्या परिस्थितीत अरेक बालके जगत असल्याचे आढळून आले आहे. किमान शारीरिक क्षमता आणि बौद्धिक पात्रता या बाबतीत ती वाढ खुबटलेल्या अवस्थेत जगतात परिणामतः त्यांना उपलब्ध शालेय शिक्षणाचा पूर्णपणे लाभ घेणे शक्य होत नाही. अशा या अत्यल्प आणि अल्प प्रमाणातील निःसत्त्व पोषणाच्या परिस्थितीमुळे निःसत्त्व पोषण ही लोकजीवनाच्या सार्वजनिक आवेश्य क्षेत्रामध्ये अदृश्यक्षवळप व्याधी प्रवाहीत आहे. बालकांमधील निःसत्त्व पोषण त्यांच्या प्रकृतीवळी उघडपणे दिखून येते. अशा बालकांची वाढ आणि विकास या बाबतीत वैद्यकीय निदान चाचण्या कक्ष उपाय योजना अंमलात आणता येतात. शालेय जीवनपूर्व काळातील बालकाचे निःसत्त्व पोषण हे त्याच्या वाढ खुंटपण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. NFHS2 या पाहणीमधून तीन वर्षे वयोगटात ४५.५ टक्के बालकांचे वय आणि उंची प्रमाणशिक्तेमध्ये खंच्चीकरण झालेले आहे. तर वय आणि वजन प्रमाणशिक्तेमध्ये १५.५ टक्के बालके गळालेली आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भावतीय समाजव्यवस्थेच्या इतिहासावळी रुढी, परंपरा, नीतीनियम हे कुटूंबातच मुलांना मिळत होते. म्हणून कुटूंबाला प्राथमिक शिक्षणाचे केंद्र समजत असत. प्राचीन काळी संयुक्त कुटूंबपद्धती अस्तित्वात होती. दोन-तिन किंवा त्यापेक्षाही जासत भावांचे कुटूंब एकत्र असायचे. परंतु अलीकडे या पद्धतीत बदल होऊन विभक्त कुटूंबपद्धती अस्तित्वात आली. माता पित्यांना मुलांकडे लक्ष घेणे अशक्य झाले त्यामुळे संस्कार हक्कले. परिणामी मुलांच्या संगोपणाचे कार्य तिकिकाळया संस्थांनी हाती घेतले.

विभक्त कुटूंबातील पती-पत्नी अर्थप्राप्तीच्या हेतूने अथवा नोकडीच्या निमित्ताने बाहेक पडल्यानंतर घरी कोणतीही जबाबदार व्यक्ती मुलांना सांभाळावयाक्ष उपलब्ध नक्कल्याने विविध संस्था, पाळणाघरे, आंगणवाडी, बालवाडी शाळा इत्यादीच्या कृपाने मुलांच्या संगोपणाकडे वळल्या. मुलांची काळजी घेणे व त्यावर संस्कार करणे, मुलांचा सर्वांगीन विकास घडवून आणणे या विचारसंक्षेपीचीही जोपासना होऊ लागली. आंगणवाडीच्या शिक्षणामुळे मुलांना चांगली शिक्त लावता येते का? त्यातील शिक्षणामुळे काही विकासात्मक बदल जाणवतो का? आंगणवाडीचे शिक्षण बालकाचे सामाजिक व मानसिक स्वाक्षर घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत उग्हे का? आंगणवाडीत बालकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा कितपत पोहचतात आणि या सोयीमुळे सेविका समाधानी आहेत का? हे शोधण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

भावत हा जगातला बालकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. देशाच्या विकास कार्यक्रमांच्या पत्रिकेवर बालविकास हा अग्रक्रम असलेला विषय आहे. परंतु ज्या योजना बालविकासाच्या ढूष्टीने काबविष्यात येत आहेत त्यासंबंधी काही प्रश्न सहजच मरात निर्माण होतात.

ज्या योजना बालकांसाठी आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहचते का? तिची कार्यवाही कितपत परिणामकाकड आहे? साधनकामुळीचे जे एकत्रीकरण योजनाकांता अभियंगत होते तसे प्रत्यक्षात येते काय? मुलांच्या जीवनमानावर ढूष्य असा प्रभाव पडला आहे काय? नव्याने समोऱ्या येणाऱ्या गवजा भागविष्याकाठी या सेवांमध्ये पुढेशी वाढ होत आहे काय? लवचिकता येत आहे काय? खर्चाच्या प्रमाणात हा कार्यक्रम कितपत परिणामकाकड ठरतो? हे शोधण्याची गवज आज निर्माण झालेली आहे.

संयुक्त पुढोगामी आघाडीच्या सामाजिक किमान कार्यक्रमात महटले आहे की, “प्रत्येक वस्तीसाठी एक कार्यक्रम आंगणवाडी उपलब्ध करून तसेच सर्व बालकांना लाभ करून आणून केंद्रीय पुढोगामी आघाडी इकात्मिक बालविकास योजनेचे सार्वत्रिकीकरण करेल. मा. केंद्र शासनाचे वर्चन आणि आयुक्ताचा अहवाल परक्ष्यक विशेषी असल्याचे दिसते. देशभक्तात सध्या फक्त सात लाख आंगणवाड्या आहेत. देशात १४ लाख आंगणवाड्यांची आवश्यकता असल्याचा अंदाच बाबक करण्यात आला होता. मात्र भावत सरकारने २००६ मध्ये तो अस्विकृत केला. वस्तीची लोकसंख्या १००० असल्यास ६ वर्षांखालील बालकाची संख्या १५० ते १६०, गर्भवती स्त्रीया किंवा स्तनद्वा मातांची संख्या ३५ ते ४० व किशोरवयीन बालकाची संख्या ७५ ते ८० असेल तर २००१ मधील जनगणनेच्या आधारे काढण्यात आले.

### संशोधन उद्दिष्टे

१. इकात्मिक बाल विकास प्रकल्पाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी महिलांच्या मतांचे अध्ययन करणे.
२. महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहार व आवोव्य शिक्षण या सेवांविषयी महिलांच्या मताचे अध्ययन करणे.
३. महिला लक्षीकरणासंबंधी कितपत जागृत आहे याचे अध्ययन करणे.

संशोधनाची सुकृतात ही वैज्ञानिक पद्धतीप्रमाणे विषयाच्या निवडीपासून होते. त्याकरीता संशोधनकर्ताला कोणत्या विषयाच्या संदर्भात संशोधन करावयाचे आहे हे निश्चित करण्यासाठी त्यांच्या समोर समस्या असून त्याची माहिती असेहे आवश्यक असते. या ढूष्टिकोरानुसार इकात्मिक बालविकास योजनेच्या अंमलबजावणीचे अध्ययन बाबतचा अभ्यास करणे संशोधनकर्ताला आवश्यक वाटले.

त्याक्रिता संशोधनकर्ताच्या पुर्व महितीनुसार असे निर्दर्शनास आले की, ग्रामीण, आदिवासी व शहरी गलिच्छ भागात काहणाऱ्या गवेद्वार महिलांमध्ये अशिक्षीतपणा, अज्ञान, कमी शिक्षण यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्वच्छता, शोगार्डीचे प्रमाण, बालकांचे कुपोषण, आहाराबातच्या चुकीच्या सवयी, असमतोल आहार, योव्य वेळी आहार न घेतल्यामुळे तसेच व्यक्तनामुळे पोषक तत्व न मिळणे त्यामुळे कुपोषण, बालमृत्यु, मातामृत्यू, अपंगत्व इ. चे याच भागात जास्त

प्रमाण दिसून येते. ते कमी करणे किंवा नियंत्रणात आणणे यासाठी निवोणी समाज निर्माण करण्यास एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना सुरु करण्यात आली. या क्षेवेनुसार पुरक आहार, लक्षीकरण, आवोव्य तपासणी, खंदर्भी क्षेवा, आहार व आवोव्य विषयक शिक्षण, तसेच अठौपचारिक पुर्व प्राथमिक शिक्षण यासारखे अनेक उपकरण एकात्मिक बाल विकास क्षेवा योजनामार्फत काबविण्यात आले.

### साकणी क्र-१ बहुतांश महिलांनी एकात्मिक बाल विकास क्षेवा योजनामार्फत दिल्या जाणाऱ्या क्षेवांची माहिती दर्शविणाकी साकणी

क्षेवांची माहिती नाही	संख्या	शेकडा प्रमाण
पुर्णता सहमत	१०१	२२.४४ टक्के
सहमत	१५८	३५.११ टक्के
अनिश्चित	१०३	२२.८८ टक्के
असहमत	६३	१४ टक्के
पुर्णता असहमत	२५	५.५७ टक्के
एकूण	४५०	१००.००

स्रोत : प्रश्नावली वर्क्ष्न

उपरोक्त साकणीवरूप असे निर्दर्शनास येते की, एकूण ४५० लाभार्थी महिलांपैकी १५८ लाभार्थी महिला हया वरील मंताशी सहमत आहे व त्यांची टक्केवारी ३५ इतकी आहे. १०१ लाभार्थी महिला हया वरील मंताशी पुर्णता सहमत आहे व त्यांची टक्केवारी २२.४ इतकी आहे. १०३ लाभार्थी महिला हया वरील मंताशी अनिश्चित आहे व त्यांची टक्केवारी २३ इतकी आहे. परंतु ६३ लाभार्थी महिला हया वरील मंताशी असहमत आहे व त्यांची टक्केवारी १४ इतकी आहे.

### साकणी क्र-२ बहुतांश महिलांनी एकात्मिक बाल विकास क्षेवा योजनामार्फत दिल्या जाणाऱ्या क्षेवांची माहिती नाही. या विधान बाबत उत्तरदात्यांद्वारे प्रदान करण्यात आलेले स्काक्सकी गुणदर्शविणाकी साकणी

N	Mean	SD	SE	Min	Max
४५०	३.६	±१.०१	०.२१	१	५

N :- संख्या; Mean :- मध्यमान, SD :- मानक विचलन; SE :- मानक तृटी; Min :- किमान; Max :- कमाल

वरील साकणी प्रमाणे बहुतांश महिलांनी एकात्मिक बाल विकास क्षेवा योजनामार्फत दिल्या जाणाऱ्या क्षेवांची माहिती नाही. या विधानाता उत्तरदात्यांद्वारे स्काक्सकी  $3.6 \pm 1.01$  गुण प्रदान करण्यात आले. म्हणजेच बहुतांश उत्तरदाते या विधानाबाबत अनिश्चित नाहीत याचाच अर्थ असा बहुतांश उत्तरदाते वरील विधानात सहमत आहेत.

या साकणीतील माहिती वर्कन बहुतांश महिलांनी इकातिमक बाल विकास सेवा योजनांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती नाही.

**साकणी क्र-३इकातिमक बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार व आक्रोच्य शिक्षण या सेवांविषयी महिलांना पुरेशी माहिती दर्शविणारी साकणी**

सेवांची माहिती नाही	संख्या	शेकडा प्रमाण
पुर्णता सहमत	११७	२६ टक्के
सहमत	१६६	३७ टक्के
अनिश्चित	९०	२० टक्के
असहमत	३६	०८ टक्के
पुर्णता असहमत	४१	९ टक्के
एकूण	४५०	१००.००

स्रोत : प्रश्नावली वर्कन

उपरोक्त साकणीवर्कन असे निर्दर्शनाक्ष येते की, एकूण ४५० लाभार्थी महिलांपैकी १६६ लाभार्थी महिला हया वरील मंताशी सहमत आहे व त्यांची टक्केवारी ३७ इतकी आहे. ११७ लाभार्थी महिला हया वरील मंताशी पुर्णता सहमत आहे व त्यांची टक्केवारी २६ इतकी आहे. ९० लाभार्थी महिला हया वरील मंताशी अनिश्चित आहे व त्यांची टक्केवारी २० इतकी आहे. परंतु ३६ लाभार्थी महिला हया वरील मंताशी असहमत आहे व त्यांची टक्केवारी ०८ इतकी आहे.

**साकणी क्र-४इकातिमक बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार व आक्रोच्य शिक्षण या सेवांविषयी महिलांना पुरेशी माहिती नाही.या विधान बाबत उत्तरदात्यांद्वाके प्रदान करण्यात आलेले सकासकी गुण दर्शविणारी साकणी**

N	Mean	SD	SE	Min	Max
४५०	३.६	±०.९६	०.२३	१	५

N :- संख्या; Mean :- मध्यमान, SD :- मानक विचलन; SE :- मानक दृटी; Min :- किमान; Max :- कमाल

वरील साकणी प्रमाणे इकातिमक बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार व आक्रोच्य शिक्षण या सेवांविषयी महिलांना पुरेशी माहिती नाही. या विधानाला उत्तरदात्यांद्वाके सकासकी  $3.6 \pm 0.96$  गुण प्रदान करण्यात आले. याचाच अर्थ असा की, बहुतांश उत्तरदाते या विधानासंबंधी अनिश्चित नाहीत म्हणजेच ते वरील विधानाशी सहमत आहेत.

या साकणीतील माहिती वर्कन इकातिमक बाल विकास सेवा योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहार व आक्रोच्य शिक्षण या सेवांविषयी महिलांना पुरेशी माहिती नाही.

### साकणी क्र-५ लक्षीकरणासंबंधी महिला जागृती दर्शविणाकी साकणी

लक्षीकरणासंबंधी जागृती	संख्या	शेकडा प्रमाण
पुर्णता सहमत	११२	२५ टक्के
सहमत	१७१	३८ टक्के
अनिश्चित	७७	१७ टक्के
असहमत	५०	११ टक्के
पुर्णता असहमत	४०	९ टक्के
एकूण	४५०	१००.००

स्रोत : प्रश्नावली वक्ळन

उपक्रोक्त साकणीवक्ळन असे निर्दर्शनाक येते की, एकूण ४५० लाभार्थी महिलांपैकी १७१ लाभार्थी महिला हया वकील मंताशी सहमत आहे व त्यांची टक्केवारी ३८ इतकी आहे. ११२ लाभार्थी महिला हया वकील मंताशी पुर्णता सहमत आहे व त्यांची टक्केवारी २५ इतकी आहे. ७७ लाभार्थी महिला हया वकील मंताशी अनिश्चित आहे व त्यांची टक्केवारी १७ इतकी आहे. परंतु ५० लाभार्थी महिला हया वकील मंताशी असहमत आहे व त्यांची टक्केवारी ११ इतकी आहे.

### साकणी क्र-दललक्षीकरणासंबंधी महिला जागृत असल्याचे दिसून येते. या विधान बाबत उत्तरदात्यांद्वारे प्रदान करण्यात आलेले सकासकी गुण दर्शविणाकी साकणी

N	Mean	SD	SE	Min	Max
४५०	३.६	±०.८२	०.१२	१	५

N :- संख्या; Mean :- मध्यमान, SD :- मानक विचलन; SE :- मानक तृटी;  
Min :- किमान; Max :- कमाल

वकील साकणी प्रमाणे लक्षीकरणासंबंधी महिला जागृत असल्याचे दिसून येते. या विधानाला उत्तरदात्यांद्वारे सकासकी  $3.6 \pm 0.82$  गुण प्रदान करण्यात आले. याचाच अर्थ असा की, बहुतांश उत्तरदाते या विधानासंबंधी अनिश्चित नाहीत म्हणजेच ते वकील विधानाशी सहमत आहेत.

या साकणीतील माहिती वक्ळन लक्षीकरणासंबंधी महिला जागृत असल्याचे दिसून येते.

#### निष्कर्ष

एकातिमक बालविकास क्षेवा योजना खा-या अर्थाते बाल संगोपनाच्या आणि बालविकासाचा कार्यक्रम आहे. यात बालकांचा सर्वांगिण विचार केला जातो, आणि त्यांच्या गर्भावस्थेतील तसेच जन्मातंत्रज्ञ वातावरण सुधारण्याचा प्रयत्न

केला जातो. त्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थी किंवयांना अविभाज्य स्थान मिळते आणि त्याचा पुरेपूर लाभही मिळतो. इकात्मिक बालविकास योजनेमुळे बालकांच्या कृपोषणाची तिक्रता कमी झाली आहे. गरीब मुलांनादेखील सकास व शास्त्रिक आहार मिळायला लागला. बालकांच्या शाश्वतिक, मानसिक विकासाला गती मिळाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण जीवनाचा या गंगाठे चेहेवामेहवाच बदलून गेला आहे.

### संदर्भवर्णन सूची

- ❖ आगलावे, प्रदिप, २००७, 'नगृना निवडीचे तंत्र', सामाजिक संशोधन पद्धती, श्री. साईनाथ प्रकाशन, नागपूर.
- ❖ आगलावे, प्रदिप, २०००, संशोधन पद्धती शास्त्रे व तंत्रे, विद्या प्रकाशन, नागपूर.
- ❖ आगलावे, प्रदिप, २००३, भावतीय समाज संकरना आणि समस्या, श्री. साईनाथ प्रकाशन, नागपूर.
- ❖ काळे, प्रेमला, २०००, बाल मानसशास्त्र, श्री विद्या प्रकाशन, पुणे.
- ❖ गणोककर, मीना, १९८२, बालविकास आणि संबंधित क्षेत्र, कॉर्निटेटल प्रकाशन, पुणे.
- ❖ जुनकर, कुसुम, २०००, मातृत्व आणि बालसंवापण, पिंपळापूरे प्रकाशन, नागपूर.
- ❖ तारणेकर, मीनाक्षी, १९९९, योषण आणि स्वास्थ्य, विश्व पब्लिशर्स ऑफ डिस्ट्रियटर्स, नागपूर.
- ❖ महाजन, प्रमोद, १९८७, बालकांचे निकामय आक्रोश्य आणि संगोपण, विमल पब्लिकेशन्स.
- ❖ खोबे, २००५, महिला व बालकल्याण विभाग, जि. चंद्रपूर अंगणवाडी, मार्गदर्शिका व पुर्व शालेय शिक्षण अभ्यासक्रम पुस्तिका.
- ❖ महाकाष्ठ शासन महिला व बालकल्याण विभाग द्वारा प्रकाशित मार्गदर्शिका, माता व बालक संक्षण कार्ड.
- ❖ शेटे, २००५, इकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प, चंद्रपूर योजनेचे माहिती पत्रक.
- ❖ बाबर, करोजनी, स्त्री शिक्षणाची वाटचाल. भातळवंडे प्रकाश, समन्वयातून सेवा.
- ❖ घाटे, सुमन, सामाजिक विकास व समस्या.
- ❖ लेले, सुमेधा, बालविकास.
- ❖ मुळे, आर.आर, शेषणिक संशोधनाची मुल्यमापन.
- ❖ पुरंदरे, निर्मला, बालवाडीतार्द प्रशिक्षण.
- ❖ अंगणवाडी सेविका प्रशिक्षण पुस्तिका, सार्वजनिक आक्रोश्य विभाग, महाकाष्ठ राज्य, मुंबई.
- ❖ अंगणवाडीतील संग्रहीत चित्र.
- ❖ आक्रोश्य पत्रिका, ग्रामीण आक्रोश्य अभियान, महाकाष्ठ (जाने. २००८).
- ❖ हमादा घर भावत, सरकार स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय, (जुलै-सप्टेंबर २००६).

- ❖ हमाका घर, भारत सरकार स्वास्थ्य एंव परिवार कल्याण मंत्रालय, (जुलै-सप्टेंबर २००७).
- ❖ जीवनाचा मंत्र, युनीलेफ पुस्तिका.
- ❖ लोकवाज्य, डिसेंबर २००४.
- ❖ माता बालक संवेदक कार्ड, महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग.
- ❖ पुनरुत्पादक आणि बाल, आक्रोश्य आणि कुटुंब कल्याण.
- ❖ आक्रोश्य कार्यक्रम, मंत्रालय भारतसरकार, नवी दिल्ली.
- ❖ ताबणेकर 'आहार आणि पोषण', विश्व पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स, नागपूर.
- ❖ महाराष्ट्र वाज्य, एकात्मिक बालविकास योजना, मार्गदर्शिका, २००२-०३.
- ❖ आय.सी.डी.एस., एकात्मिक बालविकास सेवा कार्य, मार्गदर्शिका निर्मीती, केअर इंडिया सहयोग, समाज व महिला कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नोव्हेंबर, १९८५.
- ❖ आय.सी.डी.एस., भारतातील समर्पित बालविकास सेवा योजना, युनिलेफ प्रकाशित दृष्टिगत मध्य एकात्मिक सेवा योजना, युनिलेफ विभागीय कार्यालय, नवी दिल्ली.
- ❖ महिला व बालविकासाच्या योजना, महाराष्ट्र शासन महिला व विकास विभाग मंत्रालय, मुंबई.
- ❖ आपला महाराष्ट्र, परंपरा व प्रगती, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८५.
- ❖ आंडाकर डॉ. पु.ल. 'सामाजिक संशोधन पद्धती' महाराष्ट्र विद्यापीठ, ग्रांथ निर्मीती मंडळ, दुसऱ्यांचा आवृत्तीषु १९८१
- ❖ मुख्यर्जी कविन्द्रनाथ, 'भारतीय सामाजिक संस्थांचे' सरकारी सदन, दिल्ली, १९७२.
- ❖ नेककर दिलीप, 'श्रमसमस्या व संबंध' नाग मंगेश प्रकाशन १९७५.
- ❖ नाडगोंडे युक्तनाथ 'सामाजिक आंदोलने' काढटीनेंटल प्रकाशन, पूणे, १९८६.
- ❖ रानडे प्रतिभा, 'स्त्री प्रश्नांची चर्चा', पॉप्युलर प्रकाषण प्रायव्हेट लिमिटेड, ताढेव, मुंबई, १९९१.
- ❖ श्रीनिवास एम.एन., 'आधुनिक भारत में सामाजिक परिवर्तन', राजकमल प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली, १९६१
- ❖ शंकर मालीनी, 'स्वातंत्र्य सौभाग्य', स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती वर्षानीमीत्त जिल्हा प्रषादना तरफे समर्पिता, नागपूर, १९९७.
- ❖ त्यागी, 'श्रम, अर्थशास्त्र आणि समाज कल्याण' जयप्रकाश आणि कंपनी, मिरज, १९६०.
- ❖ प्रो. वैद्य नी.स.ए 'समाजशास्त्रीय विचार परंपरा' महाराष्ट्र विद्यापीठ, ग्रांथ निर्मीती मंडळाषु १९७५.
- ❖ डॉ. श्रीमती उर्मिला वराडपांडे, 'कुटुंब कल्याण जाणीवा व अभिवृत्ती' एक समाजशास्त्रीय अध्ययन, १९९५.
- ❖ डॉ. शोभा पाटणे, 'विभीन्न सामाजिक स्तरोंके परिवारोंमें सामाजिकवर्णन हे सापेक्ष प्रतिमान, एक समाजशास्त्रीय अध्ययन', १९८४
- ❖ रमेश अ. पांडे, 'विद्भाव एक युवक नेतृत्व' १९९४ (डॉ. श्री. बोबडे)
- ❖ सुनील गोव्हळे, लोकप्रभा, १४ मार्च १९९३, पान ४१.
- ❖ सृष्टालिनी चितळे, स्त्री मासिक, मे १९९०, पान नं. २३-२४.